Caprihans India Limited

Shivsagar Estate, Block D Dr. Annie Besant Road Worli Mumbai - 400 018, India. Tel (91) 22 2497 8660 / 661 (B) Email : cil@caprihansindia.com GSTIN - 27AAACC1646F1Z0

GSTIN - 27AAACC1646F1Z0 CIN - L29150MH1946PLC004877

www.caprihansindia.com



August 08, 2022

The Secretary BSE Limited Dept. of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Tower Dalal Street Mumbai - 400 001.

Dear Sir,

Sub: Submission of Newspaper Publication of Unaudited Financial Results for the

Quarter ended June 30, 2022

Ref: Scrip Code No - 509486

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith a copy of Newspaper Clippings of the publication of Unaudited Financial Results of the Company for quarter ended June 30, 2022, duly published in Free Press Journal (English) and Navshakti (Regional language) on August 06, 2022.

This for your information and record.

Thanking you,

Your Faithfully,

For Caprihans India Limited

Pritam Paul

Company Secretary

Kirlam Paul

Encl: A/a

(MAHARASHTRA HOUSING AND AREA **DEVELOPMENT AUTHORITY,)** Tel. No. 022-66405250, E-mail - eee.east1@gmail.com Ref. No. EE/East/MSIB/etender/30/22-23

Executive Engineer (East) Division, Mumbai Slum Improvement Board, (Unit of MHADA) Room No. 536, 4th Floor, Griha Nirman Bhavan, Bandra (East), Mumbai-400 051 Phone Number (022) 66405251 is inviting Open/Regular e-Tender for the 14 number of works in the form of B1 (Percentage Rate) from the Registered contractors in the corresponding appropriate class of contractor or any Govt./Semi Govt. organization, via online e-tendering system. The detailed tender notice and Tender Documents shall be available & can be downloaded from Government of Maharashtra portal https://mahatenders.gov.in. Bidding documents can be loaded on the website. The tender Document sale start on dated 08/08/2022. 10.30 am to Document sale end date 22/08/2022, 6.15 pm. Corrigendum/Amendments if any could he published only on the https://mahatenders.gov.in website. The Competent Authority reserves the right to reject any or all the tenders without assigning any reason there of Conditional offers will not he

Executive Engineer (East), MSIB Board, Mumbai

MHADA - Leading Housing Authority in the Nation CPRO/A/467

GARBI FINVEST LIMITED CIN: L65100MH1982PLC295894 Regd Off:- F-114, 1st Floor, Nahar and Seth Ind Estate

Chakal Road, Near P and G Plaza, dheri East , Mumbai, Maharashtra-400099 Email: garbifinvest@gmail.com, rupesh_markvision@yahoo.co.in, website: www.gptl.in, (M)-9830012564 NOTICE

This is pursuant to the requirement under Regulation 29(1) read with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. Please note that the Board Meeting for the purpose of review of Unaudited Financial Statements for the quarter ended June 30, 2022 shall be held or 12th day of August, 2022. For Garbi Finvest Limited

Rupesh Kumar Pandey Date: 05.08.2022 Managing Director (DIN: 00150561 Place: Mumbai

PUBLIC NOTICE that all that pieces of House No. BL03/15/1&2 standing on land bearing

Survey No. 207/1/B/1, behind Prince Tyre, Bolinj Naka, Virar (West), of Village : Bolinj, Taluka : Vasai, District : Palghal owned seized and possessed by Mi Kabir Ahmedsaheb Shaikh and Mr Bashir Ahmedsaheb Shaikh. The said House is old and dilapidated condition and the owners want to demolish and start new construction of a House on it For that purpose the owners applied to V.V.C.M.C., for grant of necessary development permissions in respect of the said New House. Further after ssuance of commencement Certificate & approval plans as received from the office of VVCMC Town Planning Department, Mr. Kabir Ahmedsahel Shaikh & Mr. Bashir Ahmedsahel Shaikh start construction of a nev House. Any person, company individual, firm having any right or title o any objection for the said developmen shall intimate to the undersigned denoting their objection if any in writing with documentary proofs within 14(Fourteen) days from publication of this notice failing which my client shall at liberty to submit further correspondence with VVCMC and other Authorities

Adv. A. V. Menezes. Menezes Wadi, Manickpur, Vasai Road (W), Dist. Palghar - 401 202.

Place : Vasai

Date: 06.08.2022

Registered Office: 109, Udyog Kshetra, 1st Floor, Mulund Goregoan Link Road, Mulund West- 400080 Maharashtra CIN: L24230MH2005PLC151348 Email ID: investor@valiantorganics.com Website: www.valiantorganics.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

		Stand	lalone		Consolidated			ed
Particulars	Quarter ended		Year ended	Quarter ended			Year ended	
i ai uculai s	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31.03.2022	30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31.03.2022
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income	23,575.98	29,153.48	18,693.70	95,400.86	26,787.86	34,987.62	24,504.04	1,16,068.86
Profit before Tax	1,819.31	3,631.19	3,401.42	13,694.97	2,428.95	4,912.88	4,268.43	17,617.02
(before tax, exceptional and/or extraordinary items)								
Exceptional items								
Net profit for the period after Tax	1,379.20	2,717.98	2,665.47	10,293.82	1,692.12	3,707.03	2,863.09	12,791.28
(after exceptional and/or extraordinary items)								
Other Comprehensive Income (after tax)	(66.62)	21.21	57.65	71.88	(49.35)	8.90	57.65	59.57
Total Comprehensive Income for the period	1,312.58	2,739.19	2,723.12	10,365.71	1,642.77	3,715.93	2,920.74	12,850.85
Equity Share Capital	2,715.35	2,715.35	2,715.35	2,715.35	2,715.35	2,715.35	2,715.35	2,715.35
Earning per share (in Rs.)								
(a) Basic	5.08	10.01	9.82	37.91	5.68	11.45	9.82	41.72
(b) Diluted	4.93	9.72	9.53	36.81	5.52	11.12	9.53	40.51

The above is an extract of Detailed format of Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 The full format of the Audited Financial Results are available on the Company's website www.valiantorganics.com and on the Website of the BSE Limited www.bseindia.com and NSE website www.nseindia.com

 Figures for the previous Quarter have been regrouped or rearranged wherever necessary. 3) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on August 04, 2022.

For Valiant Organics Limited

15

Arvind K. Chheda Place : Mumbai Dated : August 04, 2022 **Managing Director**

Regd. Office: Block D, Shivsagar Estate, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400 018. E-mail: cil@caprihansindia.com • Website: www.caprihansindia.com • Telephone : 022 24978660/61

	CIN: L29150MH1946PLC004877								
	STATEMENT OF UNAUDITED RESULTS	FOR THE QU	ARTER ENDE	D JUNE 30, 2	2022				
					(Rs. in lakhs)				
			Quarter ende	d	Previous year ended				
Sr.	Particulars	June 30,	March 31,	June 30,	March 31.				
No	T di diodidio	2022	2022	2021	2022				
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)				
1	Total income from operations	11104.27	11486.88	8785.86	39726.46				
2	Net Profit for the period	210.46	671.52	669.03	2264.11				
	(before tax and exceptional items)								
3	Net Profit for the period before tax	210.46	671.52	669.03	2264.11				
4	(after exceptional items)	154.43	484.44	502.53	1679.49				
4	Net Profit for the period after tax (after exceptional items)	104.43	404.44	302.53	1079.49				
5	Total Comprehensive Income for the period	156.87	479.42	507.45	1689.23				
$\ $	[Comprising Profit for the period (after tax) and	100.07	170.12	007.10	1000.20				
	Other Comprehensive Income (after tax)								
6 7	Equity Share Capital	1313.40	1313.40	1313.40	1313.40				
7	Reserve (excluding revaluation reserve) as								
	shown in the Audited Balance Sheet	-	-	-	16271.42				
8	Earning per share (of Rs 10 each)								
	(after exceptional items)	1 10	2.60	2 02	10.70				
	Basic and Diluted (Amount in Rs.)	1.18	3.69	3.83	12.79				

1) The above is an extract of the detailed format of results for the quarter ended June 30, 2022 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Company's website (www.caprihansindia.com) and BSF website (www bseindia com)

Place · Mumbai Dated : August 5, 2022 For CAPRIHANS INDIA LIMITED ROBIN BANERJEE MANAGING DIRECTOR



CIN No.:- L72900MH2000PLC123841

Regd. Office:-Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 Contacy No.:- 022-68282300 Fax No:- 022-68282399 Email:- info@aptech.ac.in Website:- www.aptech-wor STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 30th JUNE, 2022

(₹ in lakhs, except for EPS)

	Quarter ended June '22	Quarter ended Mar '22	Quarter ended June '21	Year ended Mar'22
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from Operations	5,599.90	6,473.84	2,391.94	22,609.76
Net Profit/(Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	401.34	1,007.59	4.19	4342.37
Net Profit/(Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-	-	-	
Net Profit/(Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates)	401.34	1,007.59	4.19	4342.3
Net Profit/(Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates)	301.31	2,554.90	(17.98)	4943.7
Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	277.67	2,482.60	(87.58)	4806.6
Equity Share Capital	4,137.23	4,134.52	4,058.55	4134.5
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				
Earnings Per Share (of Re. 1/- each) - Basic & Diluted				
Basic :	0.73	6.24	(0.04)	12.0
Diluted:	0.72	6.21	(0.04)	12.0

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Results are available on the Stock Exchange websites i.e. https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/

2. For the quarter ended June 30 2022 on a Standalone basis, Aptech Limited has reported (a) Turnover of Rs. 2740.75 Lakhs (b) Profit/ (loss) before tax of Rs. 746.22 lakhs and (c) Profit/(loss) after tax of Rs. 724.06 Lakhs.

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2022

Date: 05th August, 2022

For Antech Limited DIN: 07565631 Managing Director & CEO



AMFORGE INDUSTRIES LIMITED

(CIN: L28910MH1971PLC015119)

Registered Office: 1118, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400 021

Tele: 022-22828933 /22821486, Fax: 022-66365964 Email: seretarial@amforgeindustries.com, Web: www.amforgeindia.in

Sr. No. Particulars Quarter Ended Year Ended 30th June, 2022 31st March, 2022 2022	
30 June, 2022 2022 2021 2021 2021 2021 2021 2022 2021 202	ded
Revenue from operations	
Other Income	ed
Other Income 65.73 67.49 65.98 270.3 17.19	
Total Income	37
a) Cost of Material Consumed / Purchases of Traded Goods b) Employee Benefit Expenses c) Finance Cost d) Depreciation/Amortisation Expenses e) Other Expenses Total Expenses Total Expenses Total Expenses Total (1-11) Frofit / (Loss) from before Exceptional Items & Tax (I-II) 3.49 4.90 6.63 7.12 7.51 27.6 43.7 43.7 43.7 35.46 24.47 116.0 211.2 211.2 23.7 27.5 27.5 27.5 27.6 48.79 211.2 211.2 23.7 24.5 27.5 27.5 27.6 28.7 29.7 21.7 21.7 21.7 21.7 21.7 21.7 21.7 21	37
b) Employee Benefit Expenses 4.90 6.63 5.14 23.7 c) Finance Cost 8.58 7.12 7.51 27.6 d) Depreciation/Amortisation Expenses 8.31 8.55 11.67 43.7 c) Other Expenses 38.17 35.46 24.47 116.0 Total Expenses 59.96 57.76 48.79 211.2 lll. Profit / (Loss) from before Exceptional Items & Tax (I - II) 5.77 9.73 17.19 59.1	
C) Finance Cost	-
d) Depreciation/Amortisation Expenses 8.31 8.55 11.67 43.7 e) Other Expenses 38.17 35.46 24.47 116.0 Total Expenses 59.96 57.76 48.79 211.2 III. Profit / (Loss) from before Exceptional Items & Tax (I - II) 5.77 9.73 17.19 59.1	79
e) Other Expenses 38.17 35.46 24.47 116.0 16.0	86
Total Expenses 59.96 57.76 48.79 211.2	72
III. Profit / (Loss) from before Exceptional Items & Tax (I - II) 5.77 9.73 17.19 59.1	
IV Exceptional Items - Loss / (Gains)	12
V. Profit / (Loss) before tax (■ - IV) 5.77 9.73 17.19 59.1	12
VI. Tax expenses	
a) Current Taxation	
b) Deferred Tax - (111.72) - (111.72)	2)
c) Earlier Years (Short) / Excess Provision of tax	-
VII. Net Profit / (Loss) for the period from Continuing Operations(V-VI) 4.41 121.27 14.49 162.1	15
VIII. Profit / (Loss) from discontinued operations	-
IX. Tax Expense of discontinued operations	
X. Net Profit / (Loss) from discontinued operations (after tax) (VIII - IX)	
XI. Net Profit / (Loss) for the period (VII +X) 4.41 121.27 14.49 162.1	15
XII. Other Comprehensive Income	-
A (i) Items that will not be reclassified to Profit & Loss	-
(ii) Income Tax relating to items that will not be reclassified to Profit & Loss	-
B Items that will be reclassified to Profit & Loss	
Income Tax relating to items that will be reclassified to Profit & Loss XIII. Total Comprehensive Income (XI + XII) 4.41 121.27 14.49 162.1	
(i) Paid up Equity Capital (Equity Shares of Face Value of Rs. 2/- each)	
(ii) Other Equity Capital (Equity Shales of Face Value of As. 21- each)	
XIV. Earning Per Equity Share (for continuing operations)	20
a) Basic 0.03 0.84 0.10 1.1	12
a) paste b) Diluted 0.03 0.84 0.10 1.1	
XV. Earning Per Equity Share (for discontinued operations)	10
a) Basic	_
b) Diluted	_
XVI Earning Per Equity Share (for discontinued and continuing operations)	
a) Basic 0.03 0.84 0.10 1.1	13

- b) Diluted There is no reportable segment for the activities carried on by the Company. Hence, disclosures on Operating Segments as per Inc
- Provision for current tax is provided on MAT basis for Rs. 1.36 lakhs (P Y 2.70 lakhs) and provision for Deferred Tax Liability(net) wi be provided at the end of the current financial year, in accordance with the Ind AS - 12, Income Taxes.
- The above results have been reviewed by the Audit Committee and Limited Review of the results for the quarter ended 30th June, 2022, pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations 2015, has been carried out by the Statutory Auditors and approved by the Board of Directors at their meeting held on 5th August, 2022. The financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the website of the Company (www.amforgeindia.in) and o
- Stock Exchange (www.bseindia.com). The Company, based on its last audited annual financial statements, is required to be registered as a Non-Banking Finance Company (NBFC) under section 45-IA of the Reserve Bank of India Act, 1934 and is in the process of complying with the requirements for the
- The Previous period's figures have been regrouped/ rearranged wherever necessary.

For and on behalf of the Board of Director Amforge Industries Limited Hudson D'Costa Managing Director DIN - 07893177

Ideas Create. Values Protect.

Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2022

(₹ in Crores)

				Year Ended	
	Particulars	June 30, 2022 (Reviewed)	March 31, 2022 (Audited)	June 30, 2021 (Reviewed)	March 31, 2022 (Audited)
1	Total income from operations	1,293.66	1,914.75	1,649.25	7,304.60
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	55.59	85.59	(25.91)	227.39
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	55.59	85.59	(25.91)	227.39
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	35.40	45.38	25.29	212.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(90.43)	(33.23)	(35.12)	92.64
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.82	89.82	89.17	89.82
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	NA	NA	NA	6,075.47
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)				
	- Basic (Not Annualised)	0.29	0.47	0.20	2.11
	- Diluted (Not Annualised)	0.29	0.47	0.20	2.11

Notes:

- The above is an extract of the detailed format of quarter ended consolidated financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of consolidated financial results are available on the website of Stock exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).
- The consolidated financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') and its subsidiaries and trusts (together referred as 'Group') and associates for the
- quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 04 August 2022. The consolidated financial results of EFSL for the quarter ended 30 June 2022 have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report

Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2022

(₹ in Crores)

	Particulars	June 30, 2022 (Reviewed)	Quarter Ended March 31, 2022 (Audited)	June 30, 2021 (Reviewed)	Year Ended March 31, 2022 (Audited)
1	Total income from operations	127.17	428.59	202.85	1,372.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	6.01	341.39	71.61	854.74
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6.01	341.39	71.61	854.74
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1.24	339.56	71.61	933.36
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1.24	339.55	71.61	933.35
6	Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1/- Per Share)	89.82	89.82	89.17	89.82
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	NA	NA	NA	4,910.40
8	Earnings Per Share (EPS) in Rupees (Face Value of ₹ 1/- Per Share)				
	- Basic (Not Annualised)	0.01	3.78	0.80	10.44
	- Diluted (Not Annualised)	0.01	3.78	0.80	10.43

- The above is an extract of the detailed format of quarter ended standalone financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone financial results are available on the website of Stock exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website (www.edelweissfin.com).
- The standalone financial results of Edelweiss Financial Services Limited ('EFSL' or 'the Company') for the quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company') for the quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company') for the quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company') for the quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company') for the quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company') for the quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company') for the quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company') for the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company' for the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company' for the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company' for the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company' for the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company' for the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and recommended by the Audit Company' for the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 have been reviewed and the Quarter ended 30 June 2022 haveCommittee and approved by the Board of Directors at its meetings held on 04 August 2022.
- The standalone financial results of EFSL for the quarter ended 30 June 2022 have been subjected to Limited Review by the Statutory Auditors of the Company and the auditors have issued an unmodified review report.

On behalf of the Board of Directors

Mumbai, 04 August 2022

Rashesh Shah Chairman



Edelweiss Financial Services Limited

CIN: L99999MH1995PLC094641, Regd. Office: Edelweiss House, Off. CST Road, Kalina, Mumbai - 400 098 Tel: +91-22-4009 4400 Fax: +91-22-4086 3610 Website: www.edelweissfin.com

Place: Mumbai Date: 5th August, 2018

म्हाडा 🔣

VALIANT ORGANICS LIMITED

एच डी एफ सी बँक

नवीन पत्ता: एचडीफसी बँक लि., तळमजला, दुकान क्रमांक १ आणि १ए, श्रद्धा हाईट्स बबई नाका, एकसर रोड, ऑफ एल.टी. रोड ऑफ चंदावरकर रोड, बोरिवली (प.) मुंबई - ४०००९२, महाराष्ट्र.

सोमवार ते शनिवार: सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० दुसरा, चौथा शनिवार आणि दर रविवारी बंद.



शुद्धिपत्रक जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या शुक्रवार दि. ०४ ऑगस्ट, २०२२ रोजी **नवशक्ती** वृत्तपत्राच्या **मुंबई** आवृत्तीमध्ये प्रकाशित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

या जाहिरातीच्या संदर्भात. जाहिरातीमध्ये पुढीलप्रमाणे चुका झाल्या आहेत. १) खालील शीर्षकामध्ये "**एकत्रित",** च्या जागी **"अलिप्त"** असे चूकीचे छापण्यात आले आहे. २) दोन्ही शीर्षकांच्या अ.क. १३ (बी) च्या खालील रांगेतील संपलेली तिमाही (३०/०६/२०२१) (पुनर्विलोकित) या रकान्यामध्ये "अवार्षिककृत", च्या जागी

"वार्षिककृत" असे चुकीचे छापण्यात आले आहे. नाहिरातीमधील इतर सर्व बाबींमध्ये कोणताही बदल नाही.

संचालक मंडळाच्यावतीने आणि साठी

जी शोभा रेड्डी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ठिकाण : मुंबई दिनांक : ०६ ऑगस्ट, २०२२ डीआयएन नं. ९१३३४३३

HARDCASTLE & WAUD MFG CO. LTD

ll Office, Il Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (Inc Netivali Baug, Kalyan 421306. Tel. No. 022 22837658-62 CIN : L99999MH1945PLC004581 - Website : www.hawcoindia.in

		(₹ in Hundreds	
Particulars	Quarter ended		Year Ended	
	30.06.2022	30.06.2021	31.03.2022	
	Unaudited		Audited	
Total income from operations	64,960.39	88,921.12	4,16,071.77	
Net Profit for the period (before tax,				
Exceptional and/or Extraordinary items)	18,774.92	42,731.61	1,84,695.90	
Net Profit for the period before tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	18,774.92	42,731.61	1,84,695.90	
Net Profit for the period after tax				
(after Exceptional and/or Extraordinary items)	23,046.02	29,885.27	1,27,184.14	
Total Comprehensive Income/(Loss) for the				
period [Comprising Profit/ (Loss) for the				
period (after tax) and other Comprehensive				
Income/(Loss) (after tax)]	40,971.38	371,626.97	5,31,036.13	
Equity Share Capital	67,947.40	67,947.40	67,947.40	
Reserves (excluding Revaluation Reserve) as				
shown in the Balance Sheet of previous year	-	-	-	
Earnings Per Share (of Rs. 10 each)				
(for continuing and discontinued operations)	1			
Basic & Diluted (in Rs.)	3.39	4.40	18.72	

The above is an extract of the detailed format of Quarterly / Year Ended Financial Results file with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosun Requirements) Regulations, 2015. Full format of the Quarterly / Year Ended Financial Result is available on the website www.bseindia.com and on the Company's website was a company to the company's website was a company to the company's website was a company to the company to the

जाहीर सूचना

तमाम जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की

आम्ही **मोजमापित ७९६ चौ.मी.**, सीटीएस

क्र. १६६, १६६(१) ते १६६(८), १६७,

१६८(१२), गाव कांजुर, तालुका कुर्ला, जंगल

मंगल रोड, रामप्यारी प्रताप सिंग रोड, भांडुप

(प.), मुंबई-४०००७८ धारक जमिनीसाठी

(यानंतर सदर मिळकत असा उल्लेख) मे. रुचित

रिॲल्टी प्रा. लि. ची मालकी, विकास हक

आणि सर्व इतर हक्क, नामाधिकार आणि

बँका, वित्तीय संस्था, बिगर बँकिंग वित्तीय

संस्थाम संस्था, व्यक्तींची संस्था किंवा वैयक्तीक

मंडळ, सावकार आणि/किंवा धनको ज्यांचा विक्री, एमयएम, अदलाबदल, गहाण, तारण,

प्रभार, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक,

उत्तराधिकार, कब्जा, भाडेपट्टा, कुळवहिवाट,

देखभाल, सुविधाधिकार, परवाना, अंत्यदान

शेअर, अभिहस्तांकन, धारणाधिकार, जप्ती,

विकास हक्क, मार्ग हक्क, प्रलंबित वाद, आरक्षण

करार, एफएसआय, बांधकाम किंवा गहाण

निर्माण करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे

कोणतेही दायित्त्व किंवा आश्वासन किंवा

मागणीच्या मार्गाने सदर मिळकत किंवा तिच्या

कोणत्याही भाग किंवा विभागाच्या संदर्भात

कोणतीही हरकत, दावा, हक्क, नामाधिकार

आणि/किंवा हितसंबंध असल्यास सदर सूचना

प्रसिध्दी तारखेपासून ७ (सात) दिवसात पी

एम. भगत ॲण्ड कं., ॲडव्होकेट ॲण्ड

असोसिएटस्, एफ-२७७, १ ला मजला,

रघुलीला मेगा मॉल, पोयसर, कांदिवली (प.),

मुंबई- ४०००६७ येथील आमच्या कार्यालयात

निम्नस्वाक्षरीकारांना मळ दस्तावेजांसह

सहाय्यभूत लेखी स्वरुपात कळवण्याची याद्वारे

विनंती करण्यात येत आहे, कसूर केल्यास अशी

व्यक्ती/क्तींचा दावा काही असल्यास

परित्यागित, स्वाधीन, सोडुन दिल्याचे, त्यागित

केल्याचे समजण्यात येईल आणि आमच्या

अशिलांवर बंधनकारक राहणार नाही आणि

पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय योग्य ते

सही/-

वकील

प्रद्यमन भगत

पी. एम. भगत ॲण्ड कं

नामाधिकार प्रमाणपत्र जारी करण्यात येईल.

ठिकाण : मुंबई दिनांक : ०६.०८.२०२२

हक्कदारीचा तपास करित आहोत. सर्व व्यक्तींसह वैयक्तीक, एचयुएफ, कंपनी

१६७(१) ते १६७(१०), १६८, १६८(१) त

जाहिर सूचना

सर्व संबंधित व्यक्ती अधिकृत रहिवासी, पर्यावरण विषयक मंडळे, एन. जी. ओ. आणि इतर यांना या जाहिर सुचनेद्वारे असे कळविण्यात येते कि, र पुरानद्वीर जात कळावज्यात चता चिन्न, र सरकार पर्यावरण विभाग रूम नं. २१७, मजला, मंत्रालय विस्तारित, मुंबई

यांनी त्यांच्या पत्र क. FC22B038MH155435 योगी त्यांच्या पत्र क्रं. EC228038MH155435, फहल नं 3.6AMH1MIS/245492/2021 दिनांक ०८/०७/२०२२ सी. टी. एस. नं ८०९-अ/१/९९-अ/१/५ व.८०९-अ/१/१९-अ/१/६ ऑफ गाव प्रिंडसर, ठाकूर व्हेलिज, कॉटिवारी (पूर्व) मुंबई, महाराष्ट्र, येथे या नेवासी संकुलास बांधकाम करण्यासाठी पर्यावरण परवानगी दिली अहे. सदर परवानगी पत्राच्या प्रती महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग, मंत्राल्य व महाराष्ट्र शासन, पर्यावरण विभाग, मंत्राल्य व सहाराष्ट्र शासन, प्रयावरण विभाग, मंत्राल्य व सहाराष्ट्र शासन, प्रयावरण नियंत्रण मंद्रलाकने उपलब्ध शासन प्रामाणाणे मंडळाकडे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे

https://parivesh.nic.in/ या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या वेबसाईटवर

संचालक - मे. ठाकूर ब्रदर्स अग्रीकलचर फार्म्स ठाकूर हाऊस, अशोक नगर, कांदिवली पूर्व, मुंबई - ४००१०१

Rajbaug Commercial Premises Co-Op. Soc. LTD 2008-2009/ Year 2009. C S Nos. 1624 and 4399, 51-65, Tambakata, Mumbadevi Road, Pvdhonie. Mumbai - 400 003

APPENDIX - 16 [Under the Bye-law No.35] The Form of Notice, Inviting claims of objections to The transfer of the shares and the nterest of the Deceased Member in the **Capital Property of the Society**

Shri Gurmukh Khemchand Chawla Member of the Rajbaug commercia remises Co-operative Society Ltd having address at C.S.Nos.1624 and 4399,51-65, Tambakanta Mumbadevi road, Pydhonie Mumbai-400003 and holding Shop tenement No. F In the building of the society, died on 12th May 2015 without

making any nomination

NOTICE

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other Claimants/objector or objectors to the transfer of the said shares and Interest of the deceased Member in the capital property of the Society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/ property of the Society in such manner as is provided under the Bye-laws of the Society. The claims objections if any received by the Society for transfer of shares and interest o the deceased Member in the capital/ property of the Society shall be dealt within the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants /objectors, in the office of the Society with the secretary of the Society between 1.30P.M. to 3.30 P.M. from the date of publication of the Notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Rajbaug Estate Co op Housing Society Ltd Sd/-Hon. Secretary

Place: Mumbai Date: 6/8/2022



CIN No.:- L72900MH2000PLC123841 Regd. Office:-Aptech House, A-65, M.I.D.C., Marol, Andheri (East), Mumbai - 400 093 Contacy No.:- 022-68282300 Fax No:- 022-68282399 Email:- info@antech.ac.in Website:- www STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 30th JUNE, 2022

(₹ in lakhs, except for EPS)

		(\takiis, except for Ers			
	Quarter ended June '22	Quarter ended Mar '22	Quarter ended June '21	Year ended Mar'22	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Total Income from Operations	5,599.90	6,473.84	2,391.94	22,609.76	
Net Profit/(Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	401.34	1,007.59	4.19	4342.37	
Net Profit/(Loss) for the period/year (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-	-	-	-	
Net Profit/(Loss) for the period/year before tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates)	401.34	1,007.59	4.19	4342.37	
Net Profit/(Loss) for the period/year after tax (after Exceptional and/or Extraordinary items/Associates)	301.31	2,554.90	(17.98)	4943.72	
Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	277.67	2,482.60	(87.58)	4806.63	
Equity Share Capital	4,137.23	4,134.52	4,058.55	4134.52	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)					
Earnings Per Share (of Re. 1/- each) - Basic & Diluted					
Basic :	0.73	6.24	(0.04)	12.07	
Diluted:	0.72	6.21	(0.04)	12.01	

1. The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Results are available on the Stock Exchange websites i.e. https://www.bseindia.com/ and https://www.nseindia.com/

2. For the quarter ended June 30 2022 on a Standalone basis, Aptech Limited has reported (a) Turnover of Rs. 2740.75 Lakhs (b) Profit, (loss) before tax of Rs. 746.22 lakhs and (c) Profit/(loss) after tax of Rs. 724.06 Lakhs

Date: 05th August, 2022 Place: Mumbai DIN: 07565631 Managing Director & CEO



हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः अहरा सेंटर, पहिला मजला, 'बी' विंग, महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई 🗕 ४०००९३. दूरध्वनी: ६६९१ ७०००, फॅक्स: ६६९१ ७००१ | ईमेल: hindalco@adityabirla.com | सीआयएन: L27020MH1958PLCO11238 वेबसाईटः www.hindalco.com & www.adityabirla.com

६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेशी संबंधित अतिरिक्त माहिती

आम्ही तुमचे लक्ष हिंडाल्को इंडस्ट्रिज लिमिटेडच्या व्हिडिओ कॉन्फरन्स ('व्हिसी')/इतर दृकश्राव्य माध्यमे ('ओएव्हिएम') द्वारे मगळवार २३ ऑगस्ट २०२२ रोजी (भारतीय प्रमाण वेळ) दुपारी ३.०० वाजता घेण्याचे ठरलेल्या २२ जूलै २०२२ तारखेच्या ६३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन ज्णाऱ्या सूचनेकडे ('एजीएम सूचना[']) वेधू इच्छितो.

कृपया नोंद घेण्यात यावी की कंपनीने एजीएमच्या सूचनेच्या संबंधित खाली नमूद केल्यानुसार असणारी अतिरिक्त माहिती असणारा सविस्तर . गत्रव्यवहार कपनीच्या भागधारकाकडे पाठवून दिला आहे:

मेसर्स प्राइस वॉटरहारुस ॲंग्ड कं. चार्टर्ड अकाउन्टन्ट्स एलएलपी (नोंदणी क्र. 304026E/E-300009) यांची कंपनीचे वैधानिक लेखापरीक्षक

म्हणून पुनर्नियुक्ती

खालील माहिती बाब क्र. ४ च्या स्पष्टिकरणात्मक विवरणाचा भाग आहे. ज़ीएमच्या सूचनेच्या बाब क्र. ४ मध्ये नमूद केल्यानुसार मेसर्स प्राइस वॉटरहाऊस ॲण्ड कं. चार्टर्ड अकाउन्टन्ट्स एलएलपी (नोंदणी क्र. 304026E/E-300009) यांची त्यांचे वेतन निश्चित करण्याच्या समावेशासह कंपनीच्या अडुसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ('एजीएम') समाप्ती पर्यंत आपले पद धारण करून राहण्यासाठी सलग ५ वर्ष एवढ्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती करावयाची आहे. लेखासमितीच्या शिफारशींच्या आधारे आणि कंपनीच्या सभासदांकडून मिळणाऱ्या मंजुरीच्या अधीन संचालक मंडळाने मेसर्स प्राइस वॉटरहाऊस ॲण्ड कं. चार्टर्ड अकाउन्टन्ट्स यांना मर्यादित आढाव्यासह) वैधानिक लेखापरीक्षण आयोजित करण्यासाठी आणि वित्तिय वर्ष २०२२–२३ आणि २०२३–२४ साठी रु. ४.३४ कोटी, वित्तीय वर्ष २०२४–२५ आणि २०२५–२६ साठी रु. ४.७८ कोटी आणि वित्तिय वर्ष २०२६–२७ पासून कॅलेन्डर वर्ष २०२७ मध्ये घेण्यात यावयाच्या जीएमच्या तारखेपर्यंतच्या काळासाठी रु. ५.०२ कोटी वार्षिक वेतन देण्याची शिफारस केली आहे. कथित वैधानिक लेखापरीक्षकानी केलेल्या कामाच्य

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन २०१५ च्या १७(१ए) चा संदर्भ अप्रस्तुत आहे. बाब क्र. ६.७ आणि ८

आधारे सर्टिफिकेशन व इतर सेवांसाठी अतिरिक्त मोबदला देण्यात येईल.

एमच्या सचनेमधील पष्ठ क. १० वरील स्पष्टिकरणात्मक विवरणाचा परिच्छेद (फ). म्हणजेच 'एक्सरसाइझ प्राइझ' हा खालीलप्रमाणे वाचण्य

पेईल:	न्या सूच । वास हुठ प्रतः । व चरार	ा रचाटकरणाराका विवरणाया चारळ्व (च)), रहण्याच (वरारसाह्य प्राह्स हो खालाराजनाण वावज्वारा
(फ)	एक्सरसाइझ प्राइस	पर्यायासाठी एक्सरसाइझ प्राइसः सेबी SBEB आणि SE रेग्युलेशनच्या अनुसार पर्यायाचा वापर केल्यानंतर हस्तांतरण करण्यात यावयाचे समभाग हे पर्याय मिळण्याच्या वेळेस असणाऱ्या समभागांच्या बाजारपेठेतील किंमतीनुसार हस्तांतरीत करण्यात येतील. परंतु त्यासाठी प्रत्येक ऑप्शन एक्सरसाइझ प्राइस हे कंपनीच्या समभागाच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी असता कामा नये.
		पीएसयूजसाठी एक्सरसाइझ प्राइस: पीएसयूजचा अधिकार बजावल्यानंतर संबंधित समभाग हे कंपनीच्या समभागांच्या दर्शनी मूल्यानुसार किंवा संचालक मंडळाने किंवा एनआरसी कमिटीने निश्चित केलेल्या किंमतीनुसार हस्तांतरीत करण्यात येतील, परंतु त्यासाठी प्रत्येक पीएसयूचे एक्सरसाइझ प्राइस हे कंपनीच्या समभागांच्या दर्शनी मल्यापेक्षा कमी असता कामा नये.

वर सांगितलेली माहिती/संदेश हा एजीएमच्या सूचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो कंपनीच्या वेबसाईट **www.hindalco.com**, स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईट्स म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या वेबसाईट्स अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com यांच्यावर देखील उपलब्ध आहे. गपुढे एजीएमच्या सूचनेचे वाचन कथित संदेश/माहिती समाविष्ट करुन करावे.

एजीएमच्या सूचनेमधील इतर सर्व माहितीमध्ये एजीएमच्या सूचनेशी संबंधित उपरोल्लेखित संदेशामध्ये दिलेली इतर कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा

वरील संदेश यांच्याकडून होणारी दुरूस्ती वगळता इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड करीता

सही/ अनिल मलिक स्थळ: मुंबई कंपनी सेक्रेटरी तारीखः ०५ ऑगस्ट, २०२२ Membership No.: A11197

MAHARASHTRA STATE BOARD OF TECHNICAL EDUCATION Autonomous) (ISO 9001:2015) (ISO/IEC 27001:2013 Prior, Government Polytechnic Bldg, 49, Kherwadi, Bandra (E), Mumbai - 40005 Tel.: 022-62542100/153 Email: secretary@msbte.com Website: www.msbte.co No.MSBTE/Eol/D-55/2022/4787 Date: 05 Aug 2022 Maharashtra State Board of Technical Education

Maharashtra State Board of Technical Education invites Expression of Interest to conduct impact study regarding training. For detailed Eol document interested participants has to submit demand draft of Rs 1000/- drawn in favour of Secretary, MSBTE, Mumbai, payable at Mumbai at MSBTE head office The deadline to submit Eol is on or before 3.00pm on 22nd August 2022 Sd/-

<u>Notice</u>

Secretary,
Maharashtra State Board of Technical Education
Mumbai

नों. कार्यालय: ब्लॉक डी, शिवसागर इस्टेट, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८. india.com, वेबसाईट : www.caprihansindia.com, दूरध्वनी : ०२२-२४९७८६६०/६१ सीआयएन: एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४८७७

	३० जून, २०२२ रोजी संपलेली	ितिमाहीकरित	ा अलेखापरि	क्षेत निष्कर्षांचे	विवरण
					(रु. लाखात)
आ.			संपलेली तिमाही		संपलेले पूर्वीचे वर्ष
弱 .	तपशील	३० जून, २०२२	३१ मार्च, २०२२	३० जून, २०२१	३१ मार्च, २०२२
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१११०४.२७	११४८६.८८	८७८५.८६	३९७२६.४६
2	कालावधीसाठी निञ्वळ नफा	२१०.४६	६७१.५२	६६९.०३	२२६४.११
	(कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)				
ş	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा	२१०.४६	६७१.५२	६६९.०३	२२६४.११
	(अपवादात्मक बाबीनंतर)				
8	कालावधीसाठी करोत्तर निञ्चळ नफा	१५४.४३	88.888	५०२.५३	१६७९.४९
١.	(अपवादात्मक बाबींनंतर)				
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१५६.८७	४७९.४२	५०७.४५	१६८९.२३
	(कालावधीसाठी (करोत्तर) नफा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)				
ε	समभाग भांडवल	१३१३.४०	१३१३.४०	१३१३.४०	१३१३.४०
9	लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे राखीव	- 17,7,0-	- ,4,4,0	- ,4,4.0-	१६२७१.४२
	(पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)				
6	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे)				
	(अपवादात्मक बाबींनंतर)				
	मूलभूत आणि सौम्यिकृत (रक्कम रु. मध्ये)	१.१८	३.६९	३.८३	१२.७९
रिपा					

(१) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्र डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडमध्ये साद्रर केलेल्या ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निष्कर्षांच्या सविस्तर विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट: (<u>www.caprihansindia.com</u>) आणि बीएसई वेबसाईट (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.

कॅप्रिहान्स इंडिया लिमिटेडसार्ठ दिनांक : ५ ऑगस्ट. २०२२ व्यवस्थापकीय संचालक

जाहीर सूचना गद्वारे सूचना देण्यात येते की, १)श्री. समीर मोहनलात गोर आणि २) श्री. मोहनलाल मलजीभाई गोर हे ९

फीट रोड, ठाकूर कॉम्पलेक्स, कांदिवली (पूर्व), मुंबई-४०० १०१ यथे स्थित मीत निकेतन ए सीएचएस लि अशा ज्ञात इमारत क्र.१२. फ्लॅट क्र. ए/००१ चं मलजीभाई गोर हे सोसायटीचे सभासद आणि सह-, गलक यांचे १९.०२.२०२१ रोजी निधन झाले. कोणत्याही व्यक्तीला वरील फ्लॅट क्र. ए/००१) मध्ये कोणताही दावा, हक्क, नामधिकार आणि हितसंबंध जसे **ती, विक्री, भेट, अदलाबदल, गहाण, प्रभार,** भाडेपट्टा, जंगमगहाण, धारणाधिकार, उत्तराधिकार किंवा अन्यकाही असल्यास त्यांनी तसे सदर नेम्नस्वाक्षरीकारांना या सूचनेच्या प्रसिद्धीच्य तारखेपासन १५ दिवसांच्या आत फ्लॅट क्र.ए/००१ व्या संदर्भात त्याच्या/तिच्या/त्यांच्या पुष्ठच्य कागदोपत्री पराव्यांच्या प्रतींसह याखालील परविलेल्य ात्त्यावर कळविणे आवश्यक[े] आहे. जर वरील सदग वेळेत कोणतेही आक्षेप प्राप्त न झाल्यास, असे प्रमजण्यात येईल की वरीलसदर दस्तावेज आणि मिळकतीकरिता तसे कोणतेही दावेदार नाहीत व सदर म्लॅटसह व्यवहार करण्यास माझे अशिल मुक्त असतील. ठिकाण: मुंबई सही/ दिनांक: ०६.०८.२०२२

स्मिता आर. घाडी वकील उच्च न्यायालय, मुंबई दुकान क्र. ७६/इएमपी७५/फेज ४, ठाकूर गव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

जाहीर सूचना

तमाम जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशिल हे त्रिमूर्ती कृपा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ले., ज्यांचा नोंदणीकृत पत्ता येथे टिळक मंदिर रोड, पोस्ट ऑफीसच्या मागे, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७ कडून खाली नमूद मिळकतीच्या विकास हक्क संपादित करणे साठी त्रिमूर्ती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि

सह वाटाघाटी करत आहेत. आम्ही आमच्या अशिलाद्वारे खालील नमूद मिळकतीच्या विकास हक्क राखीव ठेवण्याकरीता खाली नमूद

मिळकतीच्या संदर्भात सोसायटीच्या नामाधिकार आणि मालकी हक्क तपास करीत आहोत. आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीला त्रिमुर्ती कृपा सीएचएस लि. चे सभासदां व्यतिरिक्त खालील नमुद मिळकत किंवा ऱ्यावरील कोणत्याही भाग कोणत्याही प्रकारच्या किंवा अंतर्गत किंवा च्या मार्गाद्वारे कोणताही दाव्याकरिता किंवा मध्ये कोणताही करार, विक्री, गहाण, धारणाधिकार, प्रभार, भेट, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, भाडेपट्टा अंतर्गत अदलाबदल, सुविधाधिकार, प्रतिबंधात्मक किंवा अन्य करार किंवा शर्ती, भार किंवा कसेहीच्या मार्गे कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध असल्यास तसे लिखित स्वरूपात पुरक पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना सदर सुचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळविणे आवश्यक आहे. १४ दिवसांत दावे किंवा ... आक्षेप प्राप्त झाले नाहीत किंवा त्यानंतर प्राप्त झाले तर तसे दावे किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाही आणि ते त्यागित किंवा परित्यागित समजले जातील आणि त्यानुसार आमचे अशिल खाली नमूद मिळकतीच्या विकास करारामध्ये भाग घेतील.

मिळकतीचे परिशिष्ट

टिळक मंदिर मार्ग, पोस्ट ऑफीसच्या मागे, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७. येथे स्थित गाव-विलेपार्ले (पूर्व), तालुका – अंधेरी च्या अंतिम प्लॉट क्र. १००, मोजमापित सुमारे ३७८.७५ चौ.मी. आणि अंतिम प्लॉट क्र. १०१, मोजमापित सुमारे ३९७.१५ चौ. मी. (एकूण ७७५.९० चौ.मी.) टीपीएस-।, संलग्नित सीटीएस. क्र. १२८८-एफ मोजमापित ८०६.८ चौ.मी. धारक जिमने किंवा तळचे ते सर्व भाग आणि विभाग आणि पुढील प्रमाणे सिमाबद्ध

पूर्वेस किंवा त्यादिशेने : टिळक मंदिर मार्गद्वारे, पश्चिमेस किंवा त्यादिशेने : राम मंदिर मार्गद्वारे,

उत्तरेस किंवा त्यादिशेने : अंतिम प्लॉट क्र. ९९ आणि १०२ धारक मिळकतीने दक्षिणेस किंवा त्यादिशेने : अंतिम प्लॉट क्र. १२६ आणि १२९ धारक मिळकतीने

सदर दिनांक ०६ ऑगस्ट,२०२२ किर्ती नागदा ॲन्ड असोसिएट्स

वकील उच्च न्यायालय सी/६०५, ईस्टर्न कोर्ट बिल्डिंग, तेजपाल आणि पार्लेश्वर रोडचेजंक्शन

Quarter

बरिस्ता आणि टोसा रेस्टॉरंटच्या वर, रेल्वे स्टेशनसमोर, विले पार्ले (पूर्व), मुंबई - ४०० ०५७.

Quarter Quarter

MODERN SHARES AND STOCKBROKERS LIMITED

CIN: L45200MH1939PLC002958

Regd. Office: Staircase No. 13, North Stand, Wankhede Stadium, Churchgate, Mumbai 400 020

Tel: 022 68252400; Fax: 022 68252441; email: modernshare@hotmail.com; Web: www.modernshares.com
Extract of Standalone Unaudited Financial Results For the Quarter Ended June 30, 2022. (Rs. Ir

June 30 2022 (Unaudited)	Ended Mar. 31 2022 (Audited)	Ended June 30, 2021 (Unaudited)	Ended Mar. 31, 2022 (Audited)
74.27	80.54	89.10	326.20
1.07	5.80	16.35	37.37
0.00	4.26	0.00	4.26
293.11	293.11	293.11	293.11
-	-	-	904.13
0.03	0.28	0.42	1.07
0.03	0.28	0.42	1.07
	June 30 2022 (Unaudited) 74.27 1.07 0.00 293.11 - 0.03 0.03	2022 (Audited) 74.27 80.54 1.07 5.80 0.00 4.26 293.11 293.11 0.03 0.28 0.03 0.28 0.03 0.28	June 30 Mar. 31 June 30 2022 (Unaudited) (Unau

NOTES: The above audited results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company, at their meeting held on 5th August, 2022. The Statutory auditors have issued an unmodified audit opinion on these results. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website at www.modernshares.com and at the Stock Exchange's website www.bseindia.com

For and on Behalf of the Board of Directors of Modern Shares And Stockbrokers Limited Sd/-

Sd/-Anil S. Manghnani G. Shewakramani Director DIN: 00413343 Whole Time Director DIN: 00012806



Place: Mumbai

Date: August 05, 2022

दाई-इची करकारिया लिमिटेड

T : L24100MH1960PLC011681 नोंदणीकृत कार्यालय : लिबर्टी बिल्डिंग, सर विद्रलदास ठाकरसी मार्ग न्यू मरीन लाइन्स, मुंबई - ४०० ०२०.

दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय

निष्कर्षांचा सारांश

		ŧΙ			त्र	
ī	२ २२ से '	२ २२ रो	२ २ ग्रे `	२ २२ से '	२ २२ रो	२ २ रो ं
	() 1 ₹)	(` i ŧ)	(, 14)	() 1 ₹)	(` ī ₹ .)	ा (`ार)
परिचालनातून एकूण उत्पन्न	3८२८	१२१८४	३४६६	,		३४६६
कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष						
बाबीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	(२२६)	(२०५८)	(४९६)	(२२६)	(२२२७)	(४९६)
करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष						
बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(२२६)	(१६५८)	(४९६)	(२२६)	(१८२७)	(४९६)
करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा						
अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	(२२६)	(१६५८)	(४९६)	(२२६)	(१८२७)	(४९६)
कालावधीकरिता (कालावधीकरिता (करपश्चात (तोटा) व						
अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)						
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२३३)	(१६८८)	(४९८)	(१९९)	(१८३२)	(५२४)
प्रदानित समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्य)	૭૪५	૭૪५	७४५	૭૪५	૭૪५	૭૪५
गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार						
पुनर्मूल्यांकन राखीव वगळता अन्य समभाग		१२२००			१४२४५	
उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत व सौम्यीकृत रुपयांत (प्रत्येकी	(80.5)	(२२.२५)	(६.६५)	(२.५९)	(२४.२०)	(७.००)
₹. १०/-)						

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइ www.dai-ichiindia.com वर उपलब्ध आहे.

वरील स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०५.०८.२०२२ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या मर्यादित पुनरावलोकन अहवालावर लेखापरीक्षकांनी असुधारित मत व्यक्त केले आहे.

कंपनीच्या व्यवस्थापनाने आयएनडी एएस १०८ - कामकाजात्मक विभागा अंतर्गत निष्कर्ष काढला आहे की कंपनीचा केवळ एकाच नोंदीयोग्य विभाग आहे तो म्हणजे स्पेश्यालिट केमिकल होय. त्यानसार. विभागीय माहितीची कोणतीही वेगळी घोषणा करण्यात आली नाही.

प्लॉट क्र. डी-२/२०, जीआयडीसी, ता. वागरा, जि. भरूच - ३९२ १३०, गुजरात येथील दाहेज फॅक्टरीमध्ये दि. २२ नोव्हेंबर, २०२० रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत काही मालमत्ता, प्लान्ट व मशिनरी तसेच इन्व्हेंटरीचे नकसान झाले होते. यामळे उत्पादन प्रक्रियेमध्ये अडथळा आला व त्याचा परिणाम दि, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिताच्य कंपनीच्या वित्तीय कामगिरीवर झाला. सदर घटनेच्या परिणामी कंपनीला रू. ४९३२ लाख (रू. ४३२६ लाख मालमत्ता, प्लान्ट व मशिनरीकरिता, रू. ५८१ लाख इन्ट्हेंटरीजकरिता व रू इंटरीज या विमा धोरणांतर्गत समा वेष्ट आहेत व झालेल्या नकसानभरपाईकरिता विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला होता. वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये कं

२५ लाख अन्य खर्चाकरिता) इतके नुकसान झाले, जे वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षांमध्ये अपवादात्मक बाबी म्हणून नोंद आहेत. कंपनीची संपत्ती व ४००.०० लाख च्या विमा दाव्याअंतर्गत अंतरिम प्रदान प्राप्त झाल आहे. उर्वरित दावा सर्वेक्षणाअंतर्गत आहे व विमा कंपनीद्वारे दावा मंजूर झाल्यावर तो लेखांमध्ये समाविष्ट करण्यात येईल सप्टेंबर, २०२० मध्ये रोजगार व रोजगारपरचात लाभांदरम्यान कर्मचारी लाभांशी संबंधित सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (संहिता) ला राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली. सदर संहित भारतीय राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. तथापि, ज्या दिवशी संहिता प्रभावी होईल ती अधिसचित करण्यात आलेली नाही, जेव्हा सदर संहिता अस्तित्वात येईल तेव्हा तिच्या प्रभावा कंपनी निर्धारण करील व संहिता प्रभावी बालेल्या कालावधीमध्ये कोणत्याही संबंधित प्रभावित बाबींची नोंट करील

दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसंदर्भातील आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि प्रसिद्ध झालेल्यासंबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत वर्ष ते दिनांव आकडेवारीदरम्यान ताळमेळ साधणारी आहे.

आकडे जवळच्या लाख अंकापर्यंत पर्ण स्वरूपात नोंद्र आहेत

ठिकाण : मुंबई

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने कु. एस.एफ. वकील दिनांक : ०५.०८.२०२२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



BAYER CROPSCIENCE LIMITED

(Registered Office: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane - 400 607, CIN: L24210MH1958PLC011173)

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹ in Millions)

PARTICULARS	Quarter Ended			Year Ended
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	UNAUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
Total Income from Operations	16,674	9,633	14,159	47,344
Net Profit from ordinary activities (before tax and exceptional item)	3,823	1,895	3,200	7,883
Net Profit from ordinary activities before tax (after exceptional item)	3,823	1,895	3,200	8,468
Net Profit from ordinary activities after tax (after exceptional item)	3,026	1,527	2,537	6,453
Total Comprehensive Income for the period/ year	3,035	1,587	2,540	6,482
Equity Share Capital	449	449	449	449
Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet)				24,794
Earnings Per Share (of ₹10/- each) basic and diluted (*not annualised) (₹)	67.33*	33.97*	56.45*	143.58

Place : Mumbai

Date: August 4, 2022

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange website - www.bseindia.com and on the Company's website www.bayer.in under investor relation section.

By Order of the Board

DIN: 09194547

Simon Johannes Britsch Executive Director & Chief Financial Officer